

TCI INDUSTRIES LIMITED

Tel. : 022-2282 2340/5581 Telefax : 022-2282 5561 E-mail : tci@mtnl.net.in Web : www.tciil.in

Ref. No.: TCIIL/BSE/013/23-24

June 09, 2023

To,

Listing Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001.

Security ID: TCIIND; Security Code: 532262.

Sub.: Newspaper Publication – 58th Annual General Meeting.

Ma'am/ Dear Sir,

We are submitting herewith newspaper publication of the Notice with respect to 58th Annual General Meeting of the Company, published today i.e. June 09, 2023 in the following newspapers:

- 1. Active Times (English); and
- 2. Mumbai Lakshadeep (Regional language Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

For TCI Industries Limited

Amit A. Chavan

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above.

My clients have informed me that following Agreements has been lost and/or misplace. For Gala No. B/3, (As Per Property Tax Ghar No. 852 (3))

 Original Sale Deed dated 13th May 2004 made between (1) Shri. Arvind Narshi Shah.
 Smt. Tarulata Arvind Shah. (3) Shri. Kiran Narshi Shah. (4) Smt. Kapila Kiran Shah, (5) Shri. Kantilai Hirji Khimasiya (6) Smt. Jyotsna Kantilai Khimasiya, (7) Shrt Vijay Keshavji Chudasama, (8) Shri. Hitesh Keshavji Chudasama, through their constituted, attorney Shri.. Valji Arjun Nakum as the Vendors of the one part and Shri. Mahendra Rewachand Kungwani as the purchaser of the other part, dub stamped & registered. (Registration No. BVD-2-1314 dated 13/05/2004.)

For Flat No.403

Original Articles of Agreement dated 14/04/1984 made between M/S. Vilay Naga Corporation as the Builders of the one part and Mr. Ravi Raghunath Ka Mrs. Anita Ravi Kamat as the purchaser of the other part.

Original Agreement for Sale dated 12/04/1996 made between Mr. Ravi Raghuna Kamat And Mrs. Anita Ravi Kamat as the Vendors of the one part and Mr. Omprakas Gulabchand Bang as the purchaser of the other part

Original Articles of Agreement dated 06/02/1984 made between M/S. Vijay Naga Corporation as the Builders of the one part and Mr. K. Radhakrish purchaser of the other part

Original Deed of Confirmation dated 23/08/2005 executed by Mrs. V Omprakash Bang, duly stamped & registered (Registration no. BDR-6-05323 2005 DATED 23/08/2005) along with Original Agreement for Sale date 20/04/1996 made between Mr. K. Radhakrishnan as the Vendors of the one par

and Mrs. Vimladevi Omprakash Bang as the purchaser of the other part Any person having any claims or rights in respect of the said premises by way inheritance, share, sale, license, glft. mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership, transfer, access, easement, encumbrances howsoever or otherwise and/or having possession of the aforesaid documents and/is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice of his/her/their share of claim , if any , with all support focuments failing which, it will be assumed that there are no claims or lissues in respect of the said premises

> Komal N. Jain & Associate Advocate (High Court)

Date: 09/06/2023 Office No. 402, 4th floor, Vaishali Shopp S. V. Road, Malad West, Mumbai 400064

Dharmadaya Ayukta Bhavan, Sasmira Building, 1st floor, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030. PUBLIC NOTICE OF INQUIRY

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION, MUMBAI**

Change Report No. ACC-IV/1384/2021 U/s 22 of the Maharashtra Public Trust Act, 1950 Filed by : Rajesh Gul Advani tter of "GULSON FOUNDATION" P.T.R. No. E-16639 (Born)

All concerned having interest

WHEREAS THE above named Reporting Trustee has filed a Change Report No. ACC-IV/1384/2021 under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld Assistan Charity Commissioner, (IV), Greater Mumbai Region Mumbai viz...

(1) Whether this property is the property of the trust and could be registere in the name of the trust?

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Add the following Property of the Trust All That piece or parcel of non agricultural land adm

square meters or thereabout along with structures bearing Gat No. 114/2 situated in Village Nighoj, Taluka Rahata, Registration District Ahmednagar, Sub- District Rahata within the limits of Ahmednagar Zilla Parishad, Taluka Panchyat Samiti Rahata and Nighoj Gram Panchyat and more spe marked in red colour and etched in brown colour on the map v annexed herein and bounded as follows:

North: Adiacent Gut No. 116 &117 East: Remaining part of Gut No.114 & 115. Gift Deed dt 27/10/2020 Document No. 3849/2020.

This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Ld Assistant Charity Commissioner (IV), Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Region Mumbai.

This 7th day of the month of June, 2023



Sd/-Superintendent (J) Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

RANJANABEN AND RANJANBEN TO

DHIRAJ SOLANKI AND

DHIRAJ SOLANKI AND

TO NEELAM DHIRAJBHAI

HAVE CHANGED MY

NARAYANBHAI

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

HANSA KUMARI TO HANSA NITIN

HAVE CHANGED MY NAME FROM

AAQIB MD ILYAS TO MOHAMMED

AQIB MOHAMMED ILIYAS ANSAR

I HAVE CHANGED MY NAME FROM

TARACHAND SHAH

HAVE CHANGED MY NAME

AS PER

MALLIKARJUN

KAMLA TARACHAND SHAH TO

FROM VIJAYLAXMI SAVARAPPA TO

HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED FAIZAN ALI MISTRY TO

MOHD FAIZAN ALI HANIF MISTR' AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM

PRERANA JAIN TO PRERNA JAIN

HAVE CHANGED MY NAME FRO

INA / INABEN SHYAMBHAI RATHOD

HEENA SHOAIB SHAIKH

HAVE CHANGED MY NAME FROM

SIRAJ SHAIKH TO SIRAJ AHMED SHAIKH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

DINESHBHAI BHAGABHAI CHANDAT

TO DINESH BHAGABHAI CHANDAT

T HAVE CHANGED MY NAME FROM

VARSHA DINESHBHAI CHANDAT TO

DINESH CHANDAT

HAVE CHANGED MY NAME

TO

PRAKASH

AS PE

ROM PRAKASHKUMAR MOHANLA

HAVE CHANGED MY NAME FROM

RIZWANA ESSA KHAN TO RIZWANA MOHAMMAD ESSA KHAN AS PER MAHARASHTRA

GOVERNMENT GAZETTE NO. (M

HAVE CHANGED MY NAME FROM

CHINTAN KETANKUMAR KANSARA

TO CHINTAN KETAN KANSARA A

AS PER DOCUMENT

PER DOCUMENTS

AS PER DOCUMENT

VARSHA

PER DOCUMENT

BAMBHANIYA

DOCUMENT

2359109)

PER DOCUMENT

MOHAN BAMBHANIYA

AS PER DOCUMENT

PER DOCUMENT

TARACHAND SHAH

KAMALA

DOCUMENT

DOCUMENT

SOLANKI AS PER DOCUMENT

DHIRAJBHAI NARANBHAI

CHANGE OF NAME CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM

AS PER

NEELAM

NEELAM

PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM PARVEJ BAKRID AHMAD PARBEJ BAKRIDU SHAH AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NO. (M-2347112) DATED 25/05/2023

I HAVE CHANGED MY NAME FROM YUG AJITKUMAR DUBE TO YUG AJIT DUBEY AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NO. (M-21112201) DATED 25/11/2021

I HAVE CHANGED MY NAME FROM MEENU GUPTA TO KANTA GARG

NITINKUMAR OZA TO NITIN HAVE CHANGED MY NAME FROM NANDLAL OZA AS PER DOCUMENT DIVYA TO DIVYA HEMANT CHOUDHARY AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

OZA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SURENDRA CHAUHAN TO SURENDRAPRATAP SHYAMLAL CHAUHAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

SAIF AEJAZ ALI TO ABRAHAM ALI SYED AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHABNAM PARVEEN TO SABRINA

ALI SYED AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM RHASKAR GAJENDRARHAI ACHARYA

TO BHASKARBHAI GAJENDRABHAI ACHARYA AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

VIJAYLAXMI TO ARUNA ARUNBEN ACHARYA SOWDANOOR AS PER DOCUMENT ACHARYA AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM

PATEL JAMANABEN TULSIBHAI TO JAMANABEN TULSIBHAI ILASARIYA RAMDHEERAJ PAL TO RAMDHIRAJ DEVISARAN PAL AS PER DEVISARAN PAL AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM HEERAMANEE RAMDHEERAJ PAL HIRAMANI RAMDHIRAJ PAL AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM NELOFER ARIF PRADHAN TO NELOFER MOHAMMED ARII

PRADHAN AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM

ARIF SALIM PRADHAN TO MOHAMMED ARIF MOHAMMED SALIM PRADHAN AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM ARUNABEN NANDLAL JOSHI TO ARUNA ACHARYA AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM KAVITA PRAMOD JAWLEKAR

PRIYA PRAMOD JAVALEKAR PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM KAMLESHBHAI AJITKUMAR SHAH TO KAMLESH AJITKUMAR SHAH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM NCY SHAILESHBHAI PRAJAPAT NANCY SHAILESH PRAJAPAT

HAVE CHANGED MY NAME FROM

CLINTON XAVIER INAS D'SOUZA CLINTON INAS D'SOUZA PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM PARMAR MEHULKUMAR SHANTILAI MEHUL SHANTIBHAI PARMAI

HAVE CHANGED MY NAME FROM SHANTILAL PARMAR / SHANTILAI DULABHAI PARMAR SHANTIBHAI DULABHAI

AS PER DOCUMENT

PUBLIC NOTICE

l here by Ms nabila khwaja n saved have lost / misplaced Origina hare of kabul condigal village manahur nagar krishna colon serve no 200.201.203.204.209 Owners Association), 14 station road bharat nagar near pmc bank vikhroli east 400083 We have lodged police complaint for lost of Share certificate vide -0385/2023 lost property registration number dated-17 /03 /2023, GD/SD/DD No 055 at vikhroli kannamwar naga olice station vikhroli east. Mumba If found by anyone or having clain please intimate within 7 days from today and return the document to m above address or call 7304133161.

286/2022 dated 7/6/2023

NOTICE is hereby given that the Shar Certificate No. 234 for five [5] distinctiv nares bearing nos. 1166 to 1170 of IIT ombay Staff Cooperative Housing ociety Ltd. standing in the names of hri Randelia E.T., Smt. Patel B. B. and Shri Patel B.P.J. have been reported lost and that an application for issuance of Duplicate Certificate in respect thereo has been made to the society at IIT Bombay Staff CHS, Powai, Mumbai -400076; if any one has any objections hey should be made within 14 days rom the date of publication of this notice. Share certificate is not nortgaged nor any loan taken agains the flat from any financial institutions.

PUBLIC NOTICE

IIT Bombay Staff CHS Ltd Powal

In this newspaper on 22/05/2023 public

notice was given in respect of Flat no 202, Venkateshwar Nagar Building No.6 CHS LTD., Cabin Road, Bhayander (East) Tal. & Dist. Thane 401105. In the said notice the names of NAGINLAL MOTILAL PARMAR & URMILABEN NAGINLAL PARMAR was wrongly written as NAGINDAS MOTILAL PARMAR & LAXMIBEN NAGINDAS PARMAR and Flat No. 212 was wrongly written as 202. Error regretted.

CORRIGENDUM

ADV. J. M. RODRICKS

NOTICE

GENERAL NOTICE is hereby given that the following Share Certificates of Hindustan

Unilever Limited issued by the company are stated to have been lost or misplaced or stoler

and I, the company as a registered holder thereof have applied to the company for the issue o

1000 HLL2729639 5149215-5149216 876067641-876068140

Shares Folio No. Share / Debenture

i.e. Pet Plastics Ltd. Financial results dated 05.06.2023

Kindly read the heading as below. 1) Ad with the Total Income from Operations (Previous Year Ended 31/03/2022) as 703.05

Operations (Previous Year Ended 31/03/2022) as 677.79 read the heading as Audited Consolidated

read the heading as Audited Standalone. 2) Ad with the Total Income from

RAJESH GUPTA (DIRECTOR)

CORRIGENDUM

WITH REFERENCE TO OUR 2 ADS

Read Daily **Active Times**

Friday 9 June 2023 3

PUBLIC NOTICE

NOTICE THAT MR. SUBHASH SHRIDHAR MAYEKAR, Was 100% Owner of Flat bearing No.F-302 on the F Wing 3** Floor, area admeasuring 33.92 sq. mtrs in the building known as "West View" of Charkop West View Co-operative Housing Society Limited situated at Charkop Sector No.2, Kandivali - West, Mumbai 400067. (Here in after Flat No. F 302 referred to the said 'Premises'). The said MR. SUBHASH SHRIDHAR MAYEKAR died on 18/11/2022 at Mumbai. He left behind his Wife Le. Mrs. Shraddha Subhash Mayekar and Daughter Le. Mrs. Neha Atul Singh who are our clients and the legal heir of the said deceased. He was holding 5 shares each of Rs.50/- with respect to the flat having Share certificate No. 76:

claimants/objector or objectors for the transfer of the said shares and the interest of the deceased member in the capital/property of the society within 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above our clients Mrs. Shraddha Subhash Mayekar and Mrs. Neha Atul Singh will approach the society and the society shall be free to deal with the right and shares as is provided under the bye-laws of the society and declare our client i.e. Mrs. Shraddha Subhash Mayekar and Mrs. Neha Atul Singh as the owner of the

Adv. Prachi Solanke Place Mumbai 17/28, Sahyadri Nagar Chs Ltd.,

Charkop, Kandivali - West, Mumbai - 400 06 TCI INDUSTRIES LIMITED

Regd. 6 Corp. Off.: N. A. Sawart Mary, Near Cobbs Pre Brigade, Colaba, Mumbai – 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: <u>https://mini.net.in...| Website: www.tcili.in</u>

TCI Industries Limited ('the Company') will be held on Friday, July 21, 2023 at 11:00 AM (IST) through Video Conferencing ('VC') facility, to transact businesses set forth in the Notice dated May 23, 2023, convening the AGM, in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 21/2021 dated December 14, 2021 and 10/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In compliance with the MCA Circulars and relevant circulars issued by the SEBI, the Annual Report of the Company for the financial year 2022-23 including Notice convening the AGM will be sent only through e-mail to all those Members, whose e-mail address is registered with the Company and/or with their respective Depository Participants ('DP'). The aforesaid documents would also be made available at www.tciil.in and www.bseindia.com.

address or who want to change their e-mail address are requested to send an e-mail to ci@mtnl.net.in with Folio No., Name, scanned copy of the share certificate (front & back), e-mail address and self-attested copies of PAN & Aadhar card. Members holding shares in electronic form are requested to contact their DP to register their email address so as to receive all communications electronically including Annual Report, Notices etc., sent by the Company to its Members, from time to time.

provided in the Notice convening the AGM. The Notice also contains instructions regarding login credentials for Members holding shares in physical form or in electronic form, who have not registered their e-mail address either with the Company or their respective Dps

the AGM and in particular, instructions for attending the AGM through VC, manner of casting vote through remote e-voting or through e-voting during the AGM.

Date: June 08, 2023

Company Secretary & Compliance Officer

For TCI Industries Limited

being special business for: Appointment of M/s. R T Jain & Co LLP., Chartered Accountants, as St Auditors to fill up the casual vacancy, caused due to resignation of M/s. M SV & Co. Chartered Accountants.

SANCODE TECHNOLOGIES LIMITED

CIN: U74900MH2016PLC280315

Registered Office: 107, Prime Plaza, J.V. Patel Compound, B.M. Road, Opp. Elphinstone Stn. Mumbai City MH 400013 IN | Phone: +91-9167015802

Email: investor@sancodetech.com | Website: www.sancodetech.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that Sancode Technologies Limited ('the Company') is seeki

approval of its members by way of Postal Ballot through remote e-voting on the resolut

The Postal Ballot Notice ('the Notice') is available on website of the Compan www.sancodetech.com, the e-voting system link of Bigshare Services Pvt Ltd i.e., at ivote bigshareonline.com and on the website of the Stock Exchange where the securities of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com.

in compliance of General Circular Nos. 14/2020 dated 8" April, 2020, 17/2020 dated 13"

April, 2020, 22/2020 dated 15" June, 2020, 33/2020 dated 28" September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23st June, 2021, Circular No. 20/2021 dated 8 December, 2021 and General Circular No. 3/2022 dated 5" May, 2022 and 28" December 2022 (collectively the 'MCA Circulars'), the Company has sent the Notice in electronic form to those Members, whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from the Depositories / Bigshare Services Private Limited, the Company's Registrar and Transfer Agent ('RTA') as on June 06, 2023 ('Cut-Off Date' and whose e-mail addresses are registered with the Company/RTA / Depositories Depository Participants (in case of electronic shareholding) or who will register their e-mail address in accordance with the process outlined in the Notice sent to the members. The communication of the assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date The Company has engaged the services of Bigshare for the purpose of providing re

e-voting facility to its members. The remote e-voting shall commence on, on June 09, 2023 (9.00 a.m. IST) and end on July 08, 2023 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company holding shares in physical or electronic form as on the Cut-Off Date may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter All investor can follow the instruction kit of Bigshare for process of E-voting and email can be sent to ivote@bigshareonline.com, if any query for the same. Further M/s Dllip Swarnkar & Associates, Company Secretaries, has appointed as Scrutinizer fo conducting the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman of the meeting after completion of

scrutiny of the Postal Ballot (including e-voting). The results of the postal ballot / e-voting will be uploaded on the website of BSE, not later than two working days of the closure of the e-voting i.e., on or before July 11, 2023 and will be displayed at the Registered office of the Company. By Order of Board For Sancode Technologies Limited

Place: Mumbai

Mr. Mihir Deepak Vora (Managing Director) DIN: 08602861

PUBLIC NOTICE

MR. MANISH YASHWANT NARKAR was the owner of B/102, 1st Floor, Sa Prashant CHS Ltd., Tulinj, Nallasopar (E), Thane-401209, Mah-MANISH YASHWANT NARKAR is died on 27/09/2020 at District Hospita Sindhudurga, Govt. Maharashtra Leaving behind his legal heirs, 1) MISS KETAKI MANISH NARKAR (Daughter), 2) MISS KESARI MANISH NARKAR (Daughter), and his wife SMT. RASIKA MANISH NARKAR. That VASHWANT NARKAR, his wife SMT RASIKA MANISH NARKAR, and his hildren 1) MISS, KETAKI MANISH NARKAR (Daughter), 2) MISS KESAR MANISH NARKAR (Daughter), joint? become the owners of the said fla emises situated at B/102, 1st Floor Sai Prashant CHS Ltd., Tulinj Maharashtra. That if anybody make any claim in respect of the said property RASIKA MANISH NARKAR within 15

Advocate H. L. GUPTA Mobile No. 9821271726 / 8879877558 ace: Mumbai Date: 09/06/2023

APPENDIX - [Rule 8(1)] POSSESSION OTICE (Immovable Property)

Whereas, The undersigned being the authorised officer of DCB Bank Ltd, under the Secure & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement)

Sr. No.	Name of Borrowers/ Guarantors	Description of Secured Asset	Outstanding Dues	Date of Demand Notice	Possession Date
1	1. Mr. Dinesh Makkhanlal Prajapati 2. Mrs. Chandravati Makkhanlal Prajapati	Flat No.101, A-wing, First Floor, Building No.2, Type No. A11, Shri Mahalaxmi Apartment, Survey No.138, Padghe Road, Near Sarpada Cricket Ground, At Padghe, Tal & Dist. Palghar-401 404	Rs. 17,49,854.00/-	23/09/2022	06/06/2023

Possession of the property described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules on the possession date mentioned above against their names.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the

Date: 09/06/2023

Authorised Officer DCB Bank Ltd

Registered Office: 408, 4th Floor, Corporate Avenue wing - A, Sonawala Road, Near Udyog Bhavan, Goregaon (East), Mumbai-400063, Maharashtra, India. Phone No.: 022-46065770 Email: Info.deepdiamondltd@gmail.com Web: https://www.deepdiamondltd.co.in/ CIN: L24100MH1994PLC082609

Notice is hereby given that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standards issued by ICSI on General Meetings ("SS-2") (Including any statutory amendment(s), modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 03/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), the Company is seeking approval of its members for passing of following resolution

To regularize the appointment of Mr. Ashish Jain (DIN: 10124476) from Additional Independent Director to Independent Director of the Company for a period of 5 years.
To consider and approve the acquisition of 100% shareholding of M/s MicroCure Biotech Private Limited bearing CIN: U24100RJ2021PTC073022 by investing the surplus funds of the Company.

3. To approve a change in designation of Ms. Sonali Laddha bearing (DIN: 09782074) from Director to Whole-Time

Director for a period of 5 years w.e.f. July 11, 2023. Members are hereby informed that:

facility is Friday, June 02, 2023. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing e-voting facility to shareholders. 2. The members whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date shall

only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only. 3. In compliance of statutory provisions, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through

mail, on Thursday, June 08, 2023, to those shareholders whose e-mail IDs are registered with the Company/Depo and whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date. Further, a physical copy of the Notice along with an explanatory statement and Postal ballot form has not been sent to the members for this Postal ballot. Hence, the members are required to communicate their assent/dissent only through a remote e-voting system 4. The remote e-voting period shall commence on Monday, June 12, 2023 (09:00 AM) (IST) and will end on Tuesday, July 11,

2023 (5:00 PM) (IST). The remote e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently to cast the vote again. The detailed procedure/instruction or e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice.

Practice no. 12094) as a Scrutinizer for conducting this Postal Ballot process.

6. The aforesaid Notice along with explanatory statement is available on the website of the Company i.e. www.deepdiamondltd.co.in,

website of e-voting agency at www.evoting.nsdl.com and website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. Those

Notice, available on the above websites, to cast their votes electronically. 7.Members holding shares in electronic form are requested to register/update their e-mail IDs with the respective depositor participants and in case of shares held in physical form, by sending a request through e-mail to the Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company i.e. Universal Capital Securities Pvt. Ltd at e-mail ID: info@unisec.in with a copy marked to

8. In case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos.: 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Abhijeet Gunjal, Assistant

For Deep Diamond India Limited

Place: Mumbai Date: 09.06.2023

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other

said flat and said shares. Any claim information received there after shall be considered as vaived or not validly claimed and confirmed that Mrs. Shraddha Subhash Mayekar and Mrs. Neha Atul Singh will be the only legal heirs for entitled to the said premises and the shares as referred above. Sd/-

NOTICE OF THE 58™ ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 58" Annual General Meeting ('AGM') of the Members of

Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail

The instructions for attending the meeting through VC and the manner of e-voting are

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice convening

Place: Mumbai

DCB BANK

Rules 2002 issued the demand notice calling upon the following borrowers to repay the amount being mentioned against their names;

Sr. No.	Name of Borrowers/ Guarantors	Description of Secured Asset	Outstanding Dues	Date of Demand Notice	Possessi Date
1	Mr. Dinesh Makkhanlal Prajapati Mrs. Chandravati Makkhanlal Prajapati	Flat No.101, A-wing, First Floor, Building No.2, Type No. A11, Shri Mahalaxmi Apartment, Survey No.138, Padghe Road, Near Sarpada Cricket Ground, At Padghe, Tal & Dist. Palghar-401 404	Rs. 17,49,854.00/-	23/09/2022	06/06/20:

The borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken physical

properties mentioned above and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Ltd, for the amount mentioned herein above.

Place: Palghar

DEEP DIAMOND INDIA LIMITED

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

as set out in the Postal Ballot Notice dated: Monday, April 24, 2023, by way of remote e-voting: Resolutions No.

1. The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting

5. The Board of Directors of the Company has appointed Mr. Ronak Jhuthawat, Practicing Company Secretary (Certificate of

Members, whose e-mail IDs are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballo

Manager, NSDL at evoting@nsdl.co.in .Members may also write to the Company at the e-mail ID: info.deepdiamondItd@gmail.com 9. The results of the Postal Ballot, along with Scrutinizer's Report, will be declared within the statutory timelines by placing the same on the website of the Company i.e. www.deepdiamondltd.co.in and e-voting agency i.e. www.evoting.nsdl.com . Further the results shall also be communicated to the Stock Exchange simultaneously.

Ganpat Lal Nyati (Managing Director) - DIN-09608005

Phone No. 044-42995000, 044-42995050

Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai - 600002

SALE NOTICE FOR THE SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFAESI Act, 2002, R/w rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

tice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers, Co borrowers and Guarantors that the belo fescribed immovable property mortgaged to the Secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on 28-06-2023 "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" for recovery of below mentioned amount due to Equitas Small Finance Bank Ltd., from the following borrowers

Borrower's & Guarantor's Name & Address Total Due + Interest from

1.Mr.Bhalchandra Atmaram Ghag, 2.Mr.Digambar B. Ghag, 3. Mrs. Suvarna Shankar,

Claim Amount Due Rs. 1418682/- as on 05-12-2017 with further interest from 06-12-2017 with monthly rest, charges

1.Mr.SANTOSHI MANGELAL PRAJAPATI S/o. SAVARMALPRAJAPATI

Loan Account No.-VLPHTANE0001190 Claim Amount Due Rs. 693675/- as on 19-03-2018 with further interest from 20-03-2018 with monthly rest, charges

1.MR. SEWARAM CHAMPAJI KUMAWAT S/o CHAMPAJI LAKHMAJI SEWARAM 2. MRS. BHAWARI KUMAWAT W/o

NARAYANJI KALUJI KUMAWAT Both are residing at H,No.

1443 Room No -04, Agra Road New Kaneri Bhiwandi.

Loan Account No.-VLPHDADR0001837

Claim Amount Due Rs. 2036452/- as on 30-10-2019 with further interest from 31-10-2019 with monthly rest. charges and costs, etc., (Total Outstanding being 4097032/- as on 06.06.2023).

known as vaishali CHS Ltd.Constructed on the plot of land bearing

Description of the Immovable Property

old S.no.120, New S.no.101, H.No.2 Situated, lying & being Revenue Village Khari Bhayander East, Taluka & District- Thane-401101. Together with all buildings and structure attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easamentary / mamool rights annexed thereto. Reserve Price: Rs. 1540400/-Earnest Money Deposit: Rs. 154040/-

Sub Registration of Bhiwandi and Registration district of Thane. Together with all buildings and structure attached to the earth or manently fastened to anything attached to earth, both presen and future and all easamentary / mamool rights annexed thereto. Reserve Price: Rs. 800000/-Earnest Money Deposit: Rs. 80000/-

bearing Survey No.100 paiki and muncipal House no.163 at Village NagaonTaluka Bhiwandi Dist-Thane Together with all buildings and structure attached to the earth or

Date of Auction: 28-06-2023

www.equitasbank.com & https://sarfaesi.auctiontiger.net Date - 09.06.2023 Place - Mumbai

Sd/-Adv. Lav R. Patil (Advocate High Court)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

-mail:-ddr.tna@gmail.com

Versus Opponents :- 1.M/s. Sai Nayan Builders And Developers, 2.Govint Krushnaji Malvankar, 3.Mangala Bhagwan Aagarkar, 4.Mangala Bhagwan Aadharkar, 5.The Estate Investment Company Pvt. Ltd., 6. Mira Vallabl Shopping Centrde Co-op. Housing Society Ltd., Take the notice that as per pelow details those, whose interests have been vested in the said propert may submit their say at the time of hearing at the venue mentioned above

Description of the Property

35.08 Sq. Mtrs 264.92 Sq.Mtrs 16/B 2. 139 Sd/

(Dr. Kishor Mande)

POSSESSION NOTICE [See Rule-8(1)] - for Immovable Property Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd. under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred u/s 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice

dated 29.09.2022 to thereby calling upon the Borrower Firm - M/s. S. K. Creation

notice being ₹ 23,23,975.42 (Rupees Twenty Three Lakhs Twenty Three Thousand Nine Hundred Seventy Five and Forty Two Paise Only) plus further interest and charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower firm through its Proprietor & Guarantors having failed to repay th amount, notice is hereby given to the Borrower firm through its Proprietor, Mortgagors & Guarantors and the public in general that the undersigned has taken CONSTRUCTIVE

POSSESSION of the property described herein below, in exercise of powers conferred

on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security

Interest (Enforcement) Rules 2002 on 5th day of June 2023

The Borrower firm through its Proprietor & Guarantors attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets Borrower firm through its Proprietor & Guarantors in particular and the public in general

is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property wil be subject to the charge of The Cosmos Co-Op, Bank Ltd, for an amount mentioned here in above with interest, cost and incidental charges thereon DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY (SECURED ASSETS)

up area or 540 Sq. Ft. Built-up area (i.e. 50.18 Sq. Mtrs.), on the First Floor of the in building known as Shiv Darshan Apartment, constructed on Room No.1874 of Block No.C-937,CTS No.24494, Ulhasnagar-5, laying being and situated at Taluka Ulhasnagar, District Thane within the limits Ulhasnagar Municipal Corporation and within the Thane Registration District & Sub-District. Along with rights to enjoy common area and facilities appurtenant to said premises and with right of ways. easement and parking available to the said premises along with membership attached

Date: 05.06.2023 Place: Ulhasnagar, Thane ROM NAVINCHANDRA SHAH TO

Equitas Small Finance Bank Ltd (FORMERLY KNOWN AS EQUITAS FINACNE LTD)

equitas

Nagar, Bhayander East, Dist. Thane, Maharashtra- 401101 Loan Account No.-VLPHBORV0002331 and costs, etc., (Total Outstanding being Rs. 4017902/- as

2.Mrs. MANGILAL H PRAJAPATI W/o, HJP PRAJAPATI Both are residing at 1099 303 3RD FLOOR SAISADAN BUILDING, BHARAT COLONY KAMATGHAR ROAD CHANDAN BAUGH, VIDYASHRAM BHWANDI MAHARASHTRA

permanently fastened to anything attached to earth, both present

Reserve Price: Rs. 1785000/-Earnest Money Deposit: Rs. 178500/-Contact Names; Anant Arolkar, 9969261176, Roshan, 9768427896

For detailed terms and conditions of the E-Auction sale, please refer to the link provided in Authorized officer, Equitas Small Finance Bank Ltd

that the property Flat No C-204, Second Floor, Cross Town Soc., Survey No. 1606 to 1617, 1619B, 1620 to 1626. Moje Ulhasnagar, Tal Ulhasnagar and Dist Thane, Flatrelated documents I.e. Name of Registered No. of agreement for sale excitedbetween Mr. Yash bandish aimera for self and power ofattorney holder of Mrs. Anita Goutum Waghmare. (Purchaser's) Bharat Rasayan which is duly Registered with the Sub-registrar of assurance chapil 2022 dated 24/1/2022, hasbeen lost/ misplaced from my client. After that my The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share client haslodge a complaint in Kalyan Police Station vide Reg. No ertificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at the Therefore any person(s) having any claim in respect of the above address Unilever House, B D Sawant Marg Chakala, Andheri East Mumbai Maharashtra 400099 OR with that RTA address Selenium, Tower B, Plot No- 31 & 32, Financial District, referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage charges gift maintenance inheritance possession lease tenancy sub Nanakramguda, Serilingampally Hyderabad Rangareddi Telangana 500032 within 15 days tenancy, line, License, hypothecation, transfer of title of beneficial interest of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will under any trust right of prescription or per-emption or under any agreement of other disposition or under any decree, order or Award or proceed to issue duplicate Share Certificates. BHARAT RASAYAN FINANCE LIMITED Date: 08.06.2023 | Place: Mumbai otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned within a period 07 days by Registered post (both days inclusive) of the

publication hereof failing which the claim of such person (s) will deemed to have been waived and/or abandoned. Add.: Gala No. 24, Near Datta Mandir, Opp. Tajes Colony, Gauripada,

PUBLIC NOTICE

Notice is given on Behalf my client Mrs. Anita GoatumWaghmare

Milind Nagar, Kalyan (W), Dist. Thane

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section SA of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First Floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maldan, Gokhale Road, Thane (W) 400 602
First Floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maldan, Gokhale Road, Thane (W) 400 602
First Floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maldan, Gokhale Road, Thane (W) 400 602
First Floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maldan, Gokhale Road, Thane (W) 400 602

No. DDR/TNA/deemed conveyance/Notice/12444/2023 Date:08/06/202:
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 304 of 2023
Applicant: - Jai Omkar Tower Co-operative Housing Society Limited

Address: - B.P.Road, Near Saibaba Mandir, Kharigaon, Bhayander (E), Tal. Dist

Fallure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 27/06/2023 at 01.30 p.m.

SEAL

Khari, Tal. Dist. Thane Survey No.,CTS No. Hissa No. **Total Area**

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane 8 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. very & Write-off Department Region-II spondence Address : Hortzon Building, 1st Floor, Ranade Road & selr Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), sai 400 028. Phone No. 022-24476012/57/58

through its Sole Proprietor- Mr. Shakil Ali Khan, Guarantors:- 1) Mr. Faisal Shakil Khan and 2) Mr. Bhupinder Singh Sawhney to repay the amount as mentioned in the

All that piece and parcel of Flat No. 101 area admeasuring about 635 Sq. Ft. Super Built

to the said flat.

Sd/

All the Piece and parcel of flat No.309 3rd Floor In the building All r/at No.309, Vaishali CHS Ltd, Cabin Cross Narmada

on 06.06.2023).

and costs, etc., (Total Outstanding being Rs.2005504/- as on

All that Piece and Parcel of Land and Buildings Flat No.01 on the 3rd floor of the building No.1098/1099, karnatghar, Tal.Bhiwandi, Dist. Thane on the land bearing Survey.No.49/2, Hissa No. 1 at Village Kamathjar, Taluka Bhiwandi, Dist Thane. Situated within the

Contact Names: Anant Arolkar: 9969261176 Roshan: 9768427896

Contact Names: Anant Arolkar: 9969261176 Shallesh: 8652234585 All that piece and parcel of the R.C.C.commercial Gala No.7 adm 173.50 Sq.Ft carpet along with land underneath on the land

and future and all easamentary / mamool rights annexed thereto

Authorised Officer Under SARFAESI Act. 2002 The Cosmos Co-operative Bank Ltd.

हस्तांतरणास ना-आक्षेप दिले आहे. तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबर विक्री, हस्तांतर बक्षीस, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हका, वारसाहक किया अन्य इतर एकारे कोणताही टावा. अधिकार, हक, हिन असल्बास मदनाचे सदर पलॅटमधील शेअर्स माझे अशील श्री. गणेश **हनुमान औटी** यांच्या नावे हस्तांतरणास् मत्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप योग्य स्तावेजी पुराव्यांसह सोसायटीचे भांडयल, मालमनेतील मयत सदस्याचे जेअर्स व हित सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवाचेत. ठिकाण: वसई, पालघर

दिवांक: ०९.०६.२०२३ ९.०६.२०२३ सही/ – आर.के. सिंग, चकील दुकान क्र.बी/५, इमारत क्र.ब्/२४, रश्मी स्टार सिटी, नावगाव (पुर्व), यमई, पालधर-४०१२०८.

नम्ना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्वापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई बांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकारम (४)

आणि फंपनी (स्वापना) अधिनिवस २०१४ से निवस ३०

चे उपनिषम (५) चे खंड (अ) प्रकरणात

कादर ॲण्ड सन ओव्हरसिस ग्रायव्हेट लिमिटेड (सीआवएन: षु५१९००एमएच१९९५पीटीमी०९०२७३) वांचे नोंदणीवृत कार्यालयः ३/१३, राम नगर, १ला मजला, कोरा केंद्राजयक, एस.व्ही. रोड, बोरियली (पश्चिम), मंग्रई-४०००९२.

..अजंदार कंपनी/पासिकाकत गर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०५ जून, २०२३ रोजी झालेल्या विजेप सर्वसाधारण समेत मंज्र विशेष ठएवानुसार कंपनीचे नोंदशीका कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरण्डम ऑफ असोसिएलनचे बदलण्याच्या निज्ञितीसाठी फंपनीदारे केंद्र शासन

संस्थापको पंजानी प्रतासन २०४५ पता प्रतास ४५ अंग्लीन

अर्थ करण्याचे योजिले आहे.

केणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंद्रणीकृत कार्यालयाच्य नियोजित बदलामुळे फाही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद फेलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे ल्यांचे आशोप रजि. पोस्टाने किंव गुंतवणुकदार तकार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन गरखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक**, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मस्ति डाईक्ट, मुंबई-४००००२ या फार्यालयात पाठवाची तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नीदणीकृत कार्यालयात पाठवाले.

3/१3, राम नगर, १ला मजाना, फोरा केंद्राजयळ, एक रही, शेष, चोरियली (पश्चिम), मंगई-४०००९२ च्या वसीने य करित फादर अंग्ड मन ओफ्टरमिस पायखेट लिबिटेड

चांद दीलत दातपानी दिनामः ०८.०६.२०२३ ठेकाण: मंबई डीआयान:००३५५१८१

CORRIGENDUM रोज WITH REFERENCE TO OUR 2 ADS i e Pet Plastics I tri Financial results dated 05.06.2023 वाचा

Kindly read the heading as below. 1) Ad with the Total Income from Operations (Previous Year Ended 31/03/2022) as 703.05 read the heading as Audited Standalone. 2) Ad with the Total Income from Operations (Previous Year Ended 31/03/2022) as 677.79 read the heading as Audited Consolidated

जाहीर सूचना

लक्षदीप

हे सर्व लोकांच्या लक्षात आणन देण्याकरिता आहे की , आमचे अशिल श्री दिलीप बाळकणा त्रांबक यांनी फ्लॅट क्र. ११, ०२ रा मजला, ए-विंग, अंधेरी शुभम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., जय भवानी माता मार्ग, आंबोली, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ (सदर फ्लॅट) ही निवासी जागा मेळवली आहे आणि विकत घेतली आहे आणि स.५०/- प्रत्येकी स्पयांच्या ०५ पूर्ण भरणा केलेले शेअरसह विशिष्टक्र. २११ ते २१५ (दोन्ही समाविष्ट) शेअर्स अंतर्गत अंधेरी शभम को-ऑपरेटिवर हीसिंग सोसायटी लि. द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र क्र.४६ उप-निबंधक, मुंबई यांच्याकडे दि.२६ मे २०२३ रोजीच्या हक्कसोड करारनामाद्वारे नोंदणीकृत. तर सदर सदनिका दिवंगत कु.शकुंतला बाळकुण त्रिवकर यांच्या मालकीची होती ज्यांचे १२ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले, ते श्रीमती शुभांगी सुभाष मेस्त्री (वहींण), श्री. दिलीप बाळकृष्ण त्र्यंबकर (भाऊ) आणि श्री. हरेश वाळकृष्ण त्रिवकर (भाऊ) हे हिंद उत्तराधिकार कागदा १९५६ नुसार तिचे हयात असलेले कायदेशीर वारस आहेत.

ज्याअर्थी मृत मालकाचे हवात असलेले कायदेशीर वारस श्रीमती शुभांगी सुभाष मेखी (बहीण) आणि थी. हरीश वाळकण त्रिवकर (भाऊ) यांनी त्या फ्लॅरमध्ये वारमाहकाने मिळालेला त्यांचा संपण हिस्सा, हक, शिर्षक आणि हितसंबंध केवळ श्री दिलीप बाळकणा त्रिबकर यांच्या नावाचर केले आहेत आणि त्याद्वारे वर नमृद केलेल्या श्री. दिलीप बाळकण्ण त्रिंचकर हे त्या फ्लॅटचे आणि सोसायटीने जारी केलेल्या शेअसँचे १००% मालक झाले

सदर फ्लॅट आणि नमूद शेअसंवर कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही आक्षेप आणि/किवा कोणत्याही स्वरूपाचे दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ते प्रकाशित झाल्यापासून पंधरा (१५) दिवसांच्या आत पुराव्यासह लिखित स्वरूपात खाली स्वाक्षरी केलेल्यांना कळवाचे अन्यचा त्यात अयशस्वी झाल्यास, उपरोक्त नमद केलेला विक्रेत त्याच्या इच्छेनुसार त्या फ्लॅटशी निर्णायकपणे व्यवहार करू शकतो आणि अशा दाव्यांच (असल्यास) कोणत्याही संदर्भाशिवाय शीर्षक इतक्या प्रभावीपणे माझ्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित केले जाईल आणि तेच असेल तर है रीतमर माफ केले आहेत असे मानले जाईल. ठिकाण: मंबई.

दिनांक - दि.०९ जून २०२३ रोजी जारी केलेले:- येटे आणि कंपनी लॉ फर्म ॲंड. नाझीम एच. बेटे. दकान क्र. ५, सनराङ्ज इमारत, लेन क्र. २,

शास्त्री नगर, ऑफ लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. मोबाईलक्र. +९१९८९२३३४८८. कृपया खालील तपशीलांसह सोसायटीच्या सचिवांना देखील कळवा: सचिव, अंधेरी शुभम को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लि., जय भवानी माता मार्ग, आंबोली,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८.

जाहिर नोटीस

तमाम लोकांस या जाहिर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अषिल सौ. अनिता गौतम वाघमारे आमचे अषिल यांचे नावे असलेले फ्लॅंट नं. सी–204, दुसरा मजला क्रॉस टाउन सोसायटी सर्वे नंबर 1606 ते 1617, 1619 बी, 1620 ते 1626, मौजे उल्हासनगर, तालुका उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे या सदर फ्लॅटचे मुळ हस्त करारनामा श्री. यष बंदिष अजमेरा आणि इतर व सौ. अनिता वाघमारे दिनांक 24/11/2022, दस्त क्र. छापिल 286/2022 यांच्याकडून मुळप्रत गहाळ झालेली आहे.

अही /-

खालील परिषिश्टात नमूद केलेला सदर मिळकतीबाबत कोणाचाही विक्री, देवाण-घेवाण, गहाण, विष्वस्त संस्था, वारसा भाडेकरार, ताबा, खरेदीखत, बश्रीस, मृत्युपत्र, वाटप पत्र व इतर कोणतेही स्वरुपाचा करार असल्यास अगर इतर कोणत्याही स्वरुपाचा हक हित संबंध असत्यास त्यांच्या पुरदार्थ सर्व कागदपत्रांची पुराव्यासह खालील कार्यालयीन पत्त्यावर सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांचे आत सुचित करणे आवष्यक आहे. जर असा प्रकारची कोणतीही हरकत कोणीही उपस्थित केली नाही तर खालील परिषिश्ठात वर्णन केलेल्या मिळकतीषी कोणाचाही कसलाही हितसंबंध राहणार नाही अथवा असल्यास तो सोड्न देण्यात आला आहे असे समजण्यात येईल. प्रस्तूतच्या मुदतीनंतर सदरच्या रुमबाबत कोणाचाही व कसलीही हरकत आल्यास ती ब्राह्म घरली जाणार नाही व आमचे अषिल सदर परिषिश्ठात वर्णन केलेल्या रुम बाबत खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करतील याची नोंद ध्यावी.मिळकतीचे वर्णनफ्रेंट नंबर सी:204, दूसरा मजला, क्रॉस टाऊन सोसायटी, सेंध्यरी कंपनीसमोर, ता. उल्हासनगर, कल्याण सर्वे नं. 1606 ते 1617, 1619 बी, 1620 ते 1626

गाळा नं. 24, दत्त मंदिर जवळ, तेजस कॉलनी,

गौरीपाडा, मिलिंद नगर, कल्याण (पष्चिम) जि. ठाणे. अंड. लव आर. पाटील

सर्वमामान्य अनतेम वेथे मूचना देश्यात येत आहे की, हिंदुमतात्र युनिलिखर लिमिटेडचे कंपनीद्वारा वितरीत खालील भागप्रमाणपत्र हरवले आहेत आणि नोट्णीकत घारक म्हणून भी कंपनीकडे ट्रायम प्रभागपत्र विकरणासाठी अर्ज केर

तेंद धारकाचे	भागांची	फोलिओ	जो अर/डिबेन्चर प्रमाणपत्र	अनुक्रमांक
तथ	संख्या	ज.	क.	
गारत रासावन सावनास्त्र तिमिटेड	1000	एकएलएल२७२१६३१	4974554-4574554	204050474-204042470 204042474-204042474

नवे. जर कोणा व्यक्तीस सदर मागप्रमाणयात्राक्षक काही दावा असल्यास त्यांनी कंपनीता त्यांचे नोंदणीकठ कार्याल युनिलीयर हाऊस, बी.डी. सायंत मार्ग, प्रकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९ किंवा भागहस्तांतर प्रतिनिध . मेलेनियम टॉवर बी, पर्नॉट फ्र.३१ व ३२, फावनान्तियल डिस्ट्रीक्ट, नानाकरामगुख, सेरिलींगमपङ्की, हेदसबाद, रंगरेही रेलंगणा - ५०००३२ बेबे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवाबे, तद्वंतर दावा विबासत घेतला जाण नाही आणि कंपनीकडून दुप्पम भागप्रमाणपत्र बितरीत केले जाईल. भारत रसायन कायनान्स विकिश

परिशिष्ट-४ (नियम ८(१))

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

व्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायद्वेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसॅपेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सुचनेत नमुद नावाच्या पुढील रकम जमा करण्याकरिता मागणी सुचना वितरीत केली होती.

दिनांक: ०८.०६.२०२६, ठिकाण: मुंबई

अ. 雾.	कर्जदार/ जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	धकबाकी देय	मागणी सूचना दिनांक	ताबा दिनांक
8.	१. श्री.दिनेश मक्खनलाल प्रजापती २. श्रीमती चंद्रावती मक्खनलाल प्रजापती	पलॅट क. १०१, ए-बिंग, पहिला मजला, इमारत क्र. १, टाईप क्र. ए११, श्री महालक्ष्मी अपार्टमेंट, सर्वे क्र. १३८, पाडचे रोड, सरपडा क्रिकेट मेदानाजवळ, पडचे, ता व जि. पालचर-४०१४०४.	\$13.85°°C+3.00	२३.०९.२०२२	০হ.০হ.২০২३

सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रकम जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज, प्रासंगिक खर्च, शुलक, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

सदर कर्जदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाधरीकरपौनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमचेचा वास्तविक ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमतेसर कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी डीसीबी बँक लिमिटेड कडे नमूद रक्कम जमा करावी.

दिनांक: ०९.०६.२०२३ ठिकाण: पालघर

प्राधिकत अधिकारी डीसीबी बैंक लिमिटेड

YES BANK

सही /

राजेश गुला (संचालक)

DCB BANK

येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम दूतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५. **शाखा कार्यालय:** १९वा मजला, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१ ठाणे बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८.

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सुचना देण्यात येत आहे की, खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बैंकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रक्कम व व्याज भरणा करण्यात कस्रुर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ऑसेटमध्ये एनपीए) वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरीटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम शात पत्यावर सचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सदर जाहीर सुचनेद्वारे त्यांना सुचित करण्यात येत आहे. वरील बाबत खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना जाहीर सूचनेमार्फत पुन्हा एकदा कळविण्यात येत आहे आणि सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात नमुद केलेली धकबाकी रक्कम तसेच पुढ़ील व्याज जमा करण्याबाबत कळविण्यात येत आहे आणि अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समामीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक/ ग्राहक क्रमांक	कर्जदार, सहकर्जदाराचे नाव जामिनदार/तारणकर्त्यांचे नाव	१३(२) सूचनेनुसार एकुण थकवाकी रक्रम	१३(२) अन्यये सूचना/ एनपीए तारीख
8	AFH02250	जितेश तुकाराम साळची,	स.१७,५४,३५५.९३	१७.०५.२०२३
:0	0870273	पुष्पा नुकाराम साळवी	(2003/05/14/20019)	90.03.9093

प्रतिभूत मालमत्त्रेचे वर्णन (१३(२) सूचनेनुसार पुर्ण पत्ता): फ्लॅट क्र.७०४, क्षेत्रफळ १९.९२ ची.मी., ७वा मजला, सनवेज रेसिडेन्सी, बी विंग, फेज-१, सर्व्हें क्र.१८०, हिस्सा क्र.२, कळगाव, बदलापुर-४२१५०३.

3	AFH000100643190	मनिषकुमार ठाकूर,	B. 93,49,996.38	86.04.2028
Ш	AFH022501352505	राखी कुमारी	F. AND SER DUST ENGINEERING AND A	१५,०४,२०२३

प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन (१३(२) सचनेनुसार पूर्ण पत्ता): फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ १८.४३ ची.मी. + २.२० ची.मी. बाल्कनी, + ४.२० ची.मी. मोकळे टेरेस, एकुण क्षेत्रफळ २४.८३ ची.मी.. १ला मजला. ओमकार रेसिडेन्सी

गाः	व जोवेली, ता. अंबरनाव, बदला	पूर, जि. ठाणे-४२१५०३.	10 100	
8	AFH022501289197	सुरज मुनुलाल केसरवानी,	¥.22,25,260.89	96.04.2023

प्रतिभृत मालमत्त्रेचे वर्णन (१३(२) सूचनेनुसार पुर्ण पत्ता): फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, क्षेत्रफळ ६३५ ची.फ्

नंदादेवी एस. गुप्ता

		महापालिका घर क्र.३८१/३०४, न्यु इकानेरी, ता. भिवंडी, जि. ठाणे.	(कानस इमास्त (आस्सार	ता), शकश्वर का-
8	AFH006801071286	शिवप्रकाश गोविंदलाल गुप्ता,	8.86,69,600.99	26.04.2028

प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन (१३(२) सूचनेनुसार पुर्ण पत्ता): पलॅट क्र.७०१, ७वा मजला, क्षेत्रफळ ५४.५३ ची.मी. कासा मिलानो इमारत, जी विंग, पलावा-२, तळोजा बायपास रोड, सेक्टर ६, गाव खोनी व अंतरळी, डॉबिवली पूर्व ता. कल्याण, जि. ठाणे-४२१२०४.

9	MOR000100871174 MOR000100652600	कालदी इचेन्टस्, अनिकेत टिकम, मंगल जबसिंग टिकम, शितल टिकम	स.४६,३९,२४३.९३	१७.०५,२०२३ १५.०४,२०२३
District Control	AND THE RESIDENCE OF THE PARTY	the second secon		

प्रतिभूत मालमनेचे वर्णन (१३(२) सूचनेनुसार पुर्ण पना): पर्लेट क्र.२०३, क्षेत्रफळ ६४०.०० ची.फ्., २रा मजला, डमारत क.२, राजेश्वरी हाईटस, मीजे गांव गीरीपाडा, सर्व्हें क्र.३८, हिस्सा क्र.३, ता. कल्याण, जि.

बापुढे तुमच्या लक्षात आणुन देण्यात येत आहे की, सरफायसी कावद्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपर्वी कोणत्याही येळी आम्हाला आलेला सर्व खर्च, शल्क उत्यादीसह एकप्रित आमची देय रक्कम जमा केल्यास प्रतिभृत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभृत मालमलेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही.

विकाण : मुंबई सही/- (प्राधिकत अधिकारी) येम बँक लिमिटेडकरिता दिनांक : ०९.०६.२०२३

TCI INDUSTRIES LIMITED

rci Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg. Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai – 400 005.

Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tol@mtnl.net.in | Website: www.tcill.in

५८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २१ जुलै, २०२३ रोजी स.११.००वा.भाष्रवे एजीएम घेण्याच्या दिनांक २३ मे, २०२३ रोजीच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/ २०२० दि.५ मे, २०२०, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि १०/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तस्तुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत व भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे.

दिनांक: ०८ जून, २०२३

ठिकाण: मुंबई

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता अमित ए. चव्हाण कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

asrec (India) Limited

भागीदार/तारणकर्ता/

05.05.2073

ाणः मंचर्ड

सही/-

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

युनिट क्र.२०१, २००ए, २०२ च २००वी, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉपॉरेट पार्क, अंधेरी-पाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र

> ताबा सचना (नियम ८(१))

(स्थावर मालमचेकरिता)

म्याअर्थी, करारनामा दिशंक ३० मार्च, २०२२ नुसार चेंब्र नागरिक सहकारी बैंक लिमिटेड वांचे करारनामाधारक म्हणून त्वांच्या क्षमतेत कार्यरत **अंडारेक** (इंडिया) लिमिटेड यांनी मुळ सावको वांच्याकडील प्रतिभूत कण प्राप्त केले आहेत. अंडरेक (इंडिया) लिमिटेडचे प्राप्तिकृत अधिकारी वांनी मिलवुरिटी इंटरेस्ट (एक्कोसॅमेन्ट) कल्स, २००२ च्या निवम ३ सक्तवांचिता कलम १३(१२) अन्यये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी बितरीत केलेल्या मागणी कुर्वनुसार कर्जदार/संयुक्त कर्जदार/भागीदार/तारणकर्ता/जामिनदार बांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ७१.०८.२०२२ रोजी रहील ब्याज, सर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार आणि जामिनदार वांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाकरीकरवांनी सदर कायद्याच्या कलम १६(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या निवम ८ अन्वये त्यांन गप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमलेचा **सांकेतिक तावा ०६ जून, २०२३** रोजी खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. विजेपतः कर्जदार/जामिनदार य सर्वसामान्य जनतेस येथे सायथ काण्यात येते की, सदर मालमलेस्ड कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमलेस्ड व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ॲडारेक (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे देव रक्रम अधिक त्यावरील व्यात जमा कराये.

कर्जदारांचे लक्ष वेधप्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता मोडवन घेष्यासाठी उपलब्ध वेडेसंदर्भात कावद्याच्या कलम १६ चे उपकलम (८) ची तरतुद आहे मागणी सचना दिनांक व तारण मालमचेचे तपशील कर्जदार/संयक्त कर्जदार/

थकवाकी रक्रम (रु.)

मार्फत होगार आहे.		जामिनदार व कर्ज खाते क्र.		
एमसीए परिपत्रके व सेवीद्वारा वितरीत परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२२ – २३ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी किंवा संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठिवले जाईल. उपरोक्त दस्तावेज www.tciil.in व www.bseindia.com वेवसाईटवर उपलब्ध आहेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत किंवा ज्यांना ई-मेल वदली करावयाचा आहे त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे फोलओ क्र., नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), ई-मेल व पॅन व आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत यासह tci@mtnl.net.in वर ई-मेल करावे.	*	श्री. हजारे निनाद नंद्रकृमार व (सह-कजेंद्रार) श्रीमती स्मिता नंद्रकृमार हजारे, श्री. नंद्रकृमार ए. हजारे, श्री. अस्म शांताराम पाटील आणि (कामिनदार) श्री. मनोज अनिल शिंदे व श्री. अनुल जग्नाय पाटील तारण कर्ज जाते क.: ०१४५०६००००००५ ख वैयन्तिक कर्ज खाते क.: ०१४५०१४००००००१३	०१.०८.२०२२ आणि दिनांक २९.०७.२०२२ रोजी देय रक्तम ७.६६,०३,८९४.७१ (रुपये सहासम्छ लाखा तीन हजार आठशे चीन्याण्या आणि पैसे एकाहणर फक्ता) अध्यक्ष ३०.०७.२०२२ पासून पुढील व्याज, सर्च, स्पाबरील सुल्कासम एकत्रितपने,	र. फ्लंट क्र.00२, क्षेत्रकळ सुमारे ५७.१६० ची.मी. कार्षेट क्षेत्र, तळमजला, बी विंग, मातेत्रवरी हिल्स पार्क म्हणून ज्ञात इमारत, गाव कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा रावगड, उप-जिल्हा कर्जत आणि नोंट्गी जिल्हा रावगड, कर्जत नगरपिपदेच्या मबदित असलेल्या तारण मालयलेष सर्व माग व खंड. र. फ्लंट क्र.00१, क्षेत्रफळ सुमारे ७५० ची.फ. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, गजान अपार्टमेंट्स म्हणून ज्ञात इमारत, एस.क.२/आय बी (भाग), फ्लांट क्र.६, गाव कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा रावगड, कर्जत नगरपिपदेच्या मबदित असलेल्या तारण मालयलेष सर्व भाग व खंड. र. घर क्र.२००,वंग गावजाण सीएस क्र.११९/बी, क्षेत्रफळ सुमारे १४२.७ ची.मी., कर्जत नगरपिपदेच्या मबदित असलेल्या सामान्य तारण मालयलेचे सर्व भाग व खंड.
विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे डीपीकडे ई-मेल नोंद करावेत जेणेकरून त्यांना विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल सूचना इत्यादी पत्रव्यवहार कंपनीकडून वेळोवेळी प्राप्त करता येईल. वहीसीमार्फत सभेत उपस्थित राहण्याची माहिती व ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या किंवा विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता लॉगइन परिचयपत्रे यासह माहिती समाविष्ट सूचना यामध्ये ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा डीपीकडे नोंद नाहीत त्यांना प्राप्त करता येईल.	2	मे. निरंजन पयुण्य (मालक: श्री. निनाद मंद्युमार हजारे - श्री. हजारे निनाद मंद्युमार हजारे व (सह-फजंदार) श्रीमती स्मिशा नंद्युमार हजारे, श्री. मंद्युमार ए. हजारे, श्री. अरुण शांताराम पाटील आणि (जामिनदार) श्री. मनोज अनिल हिरदे व श्री. अनुल जगानाथ पाटील	०१,०८,२०२२ आणि दिनांक २९,०७,२०२२ रोजी देय रक्षम इ.६३,४३,०८४,४७ (हच्छे ब्रेसप्ट लास्त्र बेचाळीस हजार चीऱ्याऍशी आणि सेसे समेचाळीस फक्क) अधिक १०,०७,२०२२ पासून पुढील स्वाज, गुर्च,	४. जमीन जाना अर्थात फर्लेट क्र.00२, क्षेत्रफळ सुमारे ७६५ चौ.कु. फार्पेट क्षेत्र, यार्डन स्पेस क्षेत्रफळ सुमारे १५०० चौ.कु., तळमजला, बी थिंग, मातेश्यरी हिल्स पार्फ म्हणून ज्ञात संपूर्णतः इमारतः, जमीन एस.क.१७, हिस्सा क्र.डी, कर्जत, कर्जत नगरपरिपदेच्या मर्योदेत, तालुका कर्जत, जल्हा राक्पड, तालुका च नॉदणी उप-विल्हा कर्जत किरहा येवील समान्य तारण मालमतेचे सर्व भाग च खंड. ५. जमीन जागा अर्थात पलंट क्षेत्र, क्षेत्रफळ सुमारे ४८० चौ.कु. कार्पेट क्षेत्र, एळमजला, डी थिंग, मातेश्यरी पार्क हिल्स महणून ज्ञात इमारत, जमीन एस.क.१७, हिस्सा क्र.१ डी, कर्जत नगरपरिपदेच्या मयदित असलेल्या सामान्य तारण मालमतेचे सर्व भाग व खंड.
सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी सूचनंत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचाव्यात आणि विशेषत: व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची माहिती, रिमोट ई-वोटिंगमार्फत किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत वाचावी.		कर्ज खाले कः: ओ/डी ०१४४००१००००००२१	राजून पुढारा ज्याच, खप, स्वावतील शुल्कसह एकत्रितपणे.	 मेट्टोल पंप साइटवर प्लांट आणि येज्ञामधी, फर्निचर फिक्फ्बर, उपकरणे आणि कार्यालयीन फर्निचर, फंप्युटर आणि मेट्टोलियम उत्पादनाया साठा यांचे हाव्यमोक्षेकेजन.
	1	ALC:		m# /=

AMBIT Finvest AMBIT FINVEST PRIVATE LIMITED

तावा सुचना (स्थावर मालमत्तेकरिता) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे (नियम ८(१))

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्बुरीटायक्केशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युपिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **अंग्वीट फिनवेस्ट प्रायण्हेट लिमिटेड,** यांचे **नॉदणीकृत कार्यालय**-ऑन्वीट हाऊस, ४४९, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३**, कॉपॉरेट कार्यालय:** कनाकिया बॉल स्ट्रीट, ५वा मजला, ए ५०६-५१०, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या निवम ३ सहवाचिता करनम ५३(५२) अन्वयं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला मागणी मुचना वितरीत केली होती आणि त्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद कर्जदारांना सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० **दिवसांच्या** आत खाली नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे मागणी सूचनेत वर नमुद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८ अन्यये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमृद केलेल्या मालमतेचा ताबा खाली नमृद तारखांना घेतलेला आहे.

कर्तदार/सहकर्तदार/जामिनदाराचे	तावा सूचना विनाया	रश्रावर मालमनेचे वर्णन/तारण मालमचा	ताचा दिनाक
नाच व कर्ज स्थाते क्र.	च रक्षम		ताचा प्रकार
१. चिजेता ट्रेडिंग के. २. अल्पा सुरेश गांधी, रवर्गीय श्री. सुरेश अन्तराय गांधी बांच्या कायदेशीर चारसदारामार्फत ३. अल्पा सुरेश गांधी कर्ज क. राष्प्रपुण्य००००००१६७९८	२४.११.२०२३ २४.११.२०२२ राजी হয क.११,९९,०९१.४२ (বঘর एकवीस लाख নক্যাল্যর জন্ম ভয়াল্যর আणি चैसे बेपार्कीस फका)	पर्लेट क्र.ए-२०१, २रा मजला, हो कृष्णा निवास कोहीसोलि., महसूल गाव गजबंधन पाथलीं, मानपाडा रोड, पांडुरंग विद्यालयकाळ, डॉक्वियली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०१ येथील मालमचेर सर्व भाग च राज. सदर मालमचेच्या चतुरिस्सा: पुर्व: मानपाडा रोड: पण्डिम: निवासी इमारत: उत्तर: पांडुरंग विद्यालय: दक्षिण: आतील रस्ता.	०६.०६.२०२३ संक्रांतफ ताबा
१. घॉम्बे टेन २. कुमार घोरोड्डी गुजेरी ३. जबा कुमार गुजेरी कर्ज क्र. रामपुष्प०००००००३५५८७	१५.०२.२०२॥ १५.०२.२०२॥ राजी देव ७.७१,४४,७६५,१८ (ज्यये एकतीत पाता ची-चाण्यव इजार निनये पंचरा आणि पेसे अटरा पाता)	पर क्र. १२७८/४, तळमजला, क्षेत्रफळ २०३२ की.फ., जमीन व जागा एस.क्र.४४/२ए च १वी, गाथ म्यु कानेरी, गणेश टॉकिजजयळ, पद्मा नता, पद्मा नगर रोड, म्यु कानेरी, थियंडी, ता. भियंडी, ज. टाणे, राज्य महाराष्ट्र-४२१७. पेळील मालमचेचे मर्थ मारा च राडेद स्ट्रार मालमचेच्या क्युसिमा: उचन: जुने पर; दक्षिण: गणेश टॉकिज; पुर्व: मेरा इमारत; परिच्या: आरागपुर कंपांडेट.	०६.०६.२०२३ सह्कतिक ताबा

केलेला असल्यास त्यांनी **ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड**कडे वर नमुद केलेली रकम आणि त्यावरील व्याज जमा करावे. प्रतिभृत मालमता सोडविण्यासाठी उपलब्ध बेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेथण्यात येत आहे.

सही/-, प्राधिकृत अधिकारी, ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड दिनांक: ०९.०६.२०२३, ठिकाण: मुंबई/ठाणे



इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पुर्वीची इक्कीटास फायनान्स लि.) कॉर्पोरेट कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई-E00007. दर:0४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना

सरफायदी कायदा २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ च्या नियम ८(६) अन्वयं स्थावर मालमनेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की**, इक्रीटास स्मॉल** फायनान्स बँक लि.च्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे वास्तविक ताबा असलेल्या खालील तारण स्थावर मालमतेची इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.ची देय रकमेच्या वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे, जसे ज्या स्थितीत आहे त्यानुसार २८.०६.२०२३ रोजी विक्री केली जाईल.

कर्जदार च जमीनदाराचे नाच आणि पत्ता एक्ण देय रकम + ठ्याज	प्रतिभुत मालमचेचे वर्णन (स्थावर मालमचा)	
(१) औ. भालचंद्र आत्माराम पान, (२) भी. दिनंबर वी. पान, (३) श्रीमती सुवर्णा शंकर, सर्वाचा निवासी पत्ता: क्र.३०९, वैशाली कोहीमोलि., कॅबिन क्रॉस नर्मादा नगर, भाईटर पुर्व, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४०१९०१. कर्ज खाते क्र. जीएलचीएनबीओआरक्दी०००२३३१ दावा देव रक्कम क.१४१८६८२/— दि.०५.१२.२०१५ रोजी देव तसेच दिनांक ०६.१२.२०१५ पासून पुढील व्याजसह मासिक दगरे, शुल्क आणि खर्च इ. (एकूण वक्षमाकी क.४०१७९०२/— दि.०६.०६.२०२३ रोजी).		
(१) श्री. संतोषी मांगीलाल प्रजापती, सवरमल प्रजापती यांचा मुलगा, (२) श्रीमती मांगीलाल एच. प्रजापती, एचजेपी प्रजापती यांची पत्मी, दोघांचा निवासी पत्ता: १०९९ ३०३. ३स मजला, साईसदन इमारत, भारत कॉलनी, कामतपर रोड, चंदन बाग, विद्याश्य भिकंडी, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र. व्हांप्लगीएवटीएएनई०००११९० दावा वेय रक्तम र.६९३६७५/ — दि.१९.०३.२०१८ रोजी देय तसेच दिवांक २०.०३.२०१८ पासून पुढील व्याजासह मासिक दराने, शुल्क आणि खर्च इ. (एकूण बफबाकी र.२००५५०४/ — दि.०६.०६.२०२३ रोजी).	पलंट क्र.१०१, ६रा मजला, इमारत क्र.१०९८/१०९९, कामतघर, ता. भिवंडी, जि. ठाणे, जमीन सर्व्हें क्र.४९/२, हिस्सा क्र.१, गांव कामतघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, उप गोंदणी भिवंडी व गोंदणी जिल्हा ठाणे वेथील मालमनेचे सर्व भाग य खंड. पृथ्वीशी सलाम असलेल्या सर्व इमारती आणि संस्थनेसह किया पृथ्वीशी संलव असलेल्या कोष्णवाडी गोंधीशी कायमस्वरूपी जोडलेले, वर्तमान आणि भविष्य दोन्ही आणि त्थावर जोडलेले सर्व युलम/मामूल अधिकार. राखीय किंमत: ठ.८००००/- इसारा रक्कम ठेव: ठ.८००००/- संयक्ते व्यक्ती: अनंत आरोलकर-९९६९२६१७६ शैलेश-८६५२२३४५८५	
(१) श्री. सेवाराम चम्पाजी कुमावत, चम्पाजी लखमजी सेवाराम बांचा मुलगा, (२) श्रीमती भावरी कुमावत, नारावणजी कालुजी कुमावत बांची पत्नी, दोपांचा निवासी पत्ना: एच.क.१४४३, खोली क्र.०४, आग्रा रोड, न्यु कानेरी मिबंडी. कर्ज खाते क्र. खीएलपीएचडीएडीआ२०००१८४७ दावा देव रकम क.२०३६४५२/- दि.३०.१०.२०१९ रोजी देव तसेव दिनांक ३१.१०.२०१९ पासून पुढील व्याजासह मासिक दगने, जुलक आणि खर्च इ. (एकूण धकसाकी क.४०९७०३२/- दि.०६.०६.२०२३ रोजी).	आर.सी.सी. व्यावसाविक गाळा क्र.७, क्षेत्रफळ १७३.५० ची.फु, कापेंट तसेच संलग्न असलेल्या जिसनी सर्व्हें क्र.१०० पैफी आणि महापालिका घर क्र.१६३ गाव नागाव, तालुका पिवंडी, जिल्हा ठाणे वेधील मालमनेचे सर्व भाग व खड. पृथ्वीशी संलग्न असलेल्या सर्व इमारती आणि संरचनेसह किया पृथ्वीशी संलग्न असलेल्या कोणत्याही गोष्टीशी कावमस्वरूपी बोडलेले, वर्तमान आणि भविष्य दोन्ही आणि त्यावर जोडलेले सर्व सुलम/मामूल अधिकार. राखीय किमत: रु.१७८५००/— इसारा रक्कम ठेव: रु.१७८५००/— संपर्क व्यक्ती: अनंत आरोलकर-९९६९२६१७६ रोशन-९७६८४२७८९६	
लिलायाची '	तारीख: २८.०६.२०२३	

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शतींसाठी, कृपया www.equitasbank.com आणि https://sarfaesi.auctiontiger.net वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

प्राधिकृत अधिकारी, इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि. तारीख: ०९.०६.२०२३, ठिकाण: मुंबई

J TAPARIA PROJEC.TS LIMITED

Corporate Identification Number: L74210WB1980PLC032979.

Registered Office: 1 Mall Road (Khudiram Bose Sarani), 3rd Floor, Kolkata - 700080, West Bengal, India.
Contact Number: 033-22305244; Website: http://www.itapariaprojects.com/;
Email Address: info@jtapariaprojects.com/; jtaparia203@igmail.com/

Recommendations of the Committee of Independent Directors (TDC) of J TAPARIA PROJECTS LIMITED ('J TAPARIA' or Target Company) on the Offer made by Mr. Chirayu Agrawal ('Acquirer 1') and Mr. Sarvesh Agrawal ('Acquirer 2') to the Public Shareholders of the Target Company in accordance with the provisions of Regulation 26 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 including subsequent amendments

hereto (SEBI (SAST) Regulations).

J TAPARIA PROJECTS LIMITED

3.	Details of the Offer pertaining to the Target Company	This Offer is being made by Mr. Chirayu Agrawal (Acquirer 1) and Mr. Sarvesh Agrawal (Acquirer 2) pursuant to the provisions of Regulations 3 (1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, for acquisition of up to 48,60,000 (Forty Eight Lakh Soty Thousand Only) (Equity Shares) each representing 30.00% (Thirty Percent) of the Voting Share Capital of the Target Company, at a price of ₹6.00 (Rupees Six Only) per Equity Share, payable in cash (Offer Price)	
4.	Names of the Acquirers and PAG with the Acquirer	Mr. Chirayu Agrawal and Mr. Sarvesh Agrawal There is no person acting in concert with the Acquirer for this Offer	
5.	Name of the Manager to the Offer	BONANZA PORTFOLIO LIMITED Corporate Identification Number: U65991DL1993PLC052280 Bonanza House, Plot No. M-2, Cama industrial Estate, Walbhat Road. Behind The Hub, Goregoon (East), Mumbai - 400 063 Contact Person: Ms. Swa6 Agrawal Tel No.: +91 22 62735500 (83363700 Email: swatt.agrawas@onanzaonline.com SEBI Registration No.: INM000012306	
6.	Members of the Committee of Independent Directors	Mrs. Priyanka Singh Mrs. Shiwaginee Jaiswal Ms. Valshali Kumari Shaw	Chairman Member Member
7.	IDC Member's relationship with the Target Company (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship)	in IDC Members are Independent Directors on the Board by None of the IDC Members holding Equity Shares of the contracts or a related in any way with the Target Company other that Target Company.	Target Company, any relationship, nor are they

a) None of the members of IDC have traded in any Equity Shares/ other securities of the Trading in the Equity Shares other securities of the Target Target Company during the period of twelve months prior to the Public Announcement dated Thursday, March 23, 2023; Company by IDC Member

Announcement dated Thursday, March 23, 2023;
None of the members of IDC have traded in any Equity Shares) other securities of the
Target Company during the period from the Public Announcement dated Thursday,
March 23, 2023, till the date of this recommendation;; IDC Member's relationship with The members of IDC neither have any contracts nor relationship with the Acquirers in

the Acquirer (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship) Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirers by IDC Members Not Applicable.

nmendation on the Offer as to whether the Offer, is or is not, fair, and reasonable

Name of the Target Company

The members of the IDC have perused the (a) Public Announcement dated Thursday, March 23, 2023 (PA), (b) Detailed Public Statement dated Thursday, March 30, 2023 which was published on Friday, March 31, 2023 in the newspapers, namely being. Financial Express (English daily) (All Editions), Jansatta (Hindi deily) (All Editions), Mumbal Lakshadweep (Marathi Daily) (Mumbal Edition), and Duranta Barata (Bengali) (Kolkata Edition), (c) Draft Lotter of Offer dated Tuesday, April 11, 2023 (DLoF) and (d) Letter of Offer dated Tuesday, May 30, 2023, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement (LoF), (the PA, DPS, DLoF, and LoF are hereinafter collectively referred to as 'Offer Documents') issued by the Manager on behalf of the Acquirer, the members of IDC believe that Offer is fair and reasonable, in accordance with the provisions of SEBI (SAST) Regulations. rovisions of SEBI (SAST) Regulations

Summary of Reasons of Based on the review of the Offer Documents, the members of IDC have considered the following for making recommendations:
a) Offer Price is justified in terms of the parameters prescribed under Regulations 8 (1) and 8 (2) of the SEBI (SAST) Regulations;

and a (c) of the SEBI (SAST) Regulations;

b) Keeping in view of the above fact, the members of IDC are of the opinion that the Offer Price of %0.00 (Rupees Six Only) payable in cash per Equity Shure to the Public Shareholders of the Target Company for this Offer is fair and reasonable. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision on the matter. Details of Independent Advisors Disclosure of Voting Pattern of the meeting in which the open All the IDC members unanimously voted in favor of recommending this Offer proposal the meeting in which the ope offer proposal was discussed

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true, correct, and not misleading, whether by omission of any information or otherwincludes all the information required to be disclosed by the Target Company under SEBI (SAST) Regulations.

nmittee of Independent Directors
J TAPARIA PROJECTS LIMITED Mrs. Priyanka Singh (Chairman of IDC)

Place : Mumba

15. Any other matter to be

एव्हीची ऑण्ड ग्राधिकृत अधिकारी

(नविनचंद्र ए. आंचन) अंडारेक (इंडिया) लिमिटेड